

जळगांव जिल्हयात दिनांक १ ते २१ जून, २०१८ दरम्यान झालेल्या वादळी वारा व अवेळी पाऊस यामुळे केळी व इतर पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक-एससीवाय-०६/२०१९/प्र.क्र.३७/म-११,

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२,

दिनांक :- २७ जून, २०१९

वाचा:-

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.२०१८/ प्र.क्र.२०२/म-३, दिनांक १०/१०/२०१८ व दिनांक ०४/०६/२०१९.
- २) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र. पुनर्वि-२०१९/२२४५/प्र.क्र.८४/ब-१, दिनांक २५/०६/२०१९.

प्रस्तावना :-

जळगांव जिल्हयात दिनांक १ ते २१ जून, २०१८ दरम्यान झालेल्या वादळी वारा व अवेळी पाऊस यामुळे केळी व इतर पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासन निर्णय उपरोक्त संदर्भ क्रमांक १ अन्वये दिनांक १०/१०/२०१८ रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच दिनांक ०४/०६/२०१९ च्या शासननिर्णयान्वये एकूण रुपये १५,८२,५३,५१०/- इतका निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत करण्यास विभागीय आयुक्त, नाशिक यांना लेखाशीर्ष क्र.(२२४५ २३०९) अंतर्गत पुनर्विनियोजनाने उपलब्ध निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

जळगांव जिल्हयात दिनांक १ ते २१ जून, २०१८ दरम्यान झालेल्या वादळी वारा व अवेळी पाऊस यामुळे केळी व इतर पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता विभागीय आयुक्त, नाशिक यांना एकूण रक्कम रुपये १५,८२,५३,५१०/- (अक्षरी रुपये पंधरा कोटी ब्याऐंशी लक्ष त्रैपन्न हजार पाचशे दहा फक्त) इतका निधी या शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२. सन २०१९-२० या चालू वित्तीय वर्षामध्ये मागणी क्र.सी-६, नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य, ०२, पूर,चक्रीवादळे इत्यादी,१०१, अनुग्रह सहाय्य, (९२) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त खर्च, (९२)(१२) पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सहाय्य, ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) (२२४५ २३०९) या लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून एकूण रक्कम रुपये १५,८२,५३,५१०/-(अक्षरी रुपये पंधरा कोटी ब्याऐंशी लक्ष त्रैपन्न हजार पाचशे दहा फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर निधी जिल्हाधिकारी, जळगांव यांना वितरीत करावा.

३. सदर निधी उपरोक्त घटनेतील बाधितांना वितरीत करण्याचे काम त्वरीत पूर्ण करावे, निधी वितरणाबाबत उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय दिनांक १०/१०/२०१८, व दिनांक ०४/०६/२०१९ मध्ये नमूद निकष, विहित अटी व शर्ती व त्यामधील सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.

४. सदर निधी ज्या प्रयोजनासाठी वर्ग करण्यात आला आहे, त्याच प्रयोजनासाठी त्याचा वापर होत आहे, याची विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी खातरजमा करावी. निधीच्या वाटपाचे लेखे, अभिलेख/नोंदवह्या विहित कार्यपध्दतीनुसार अनुदान आहरीत व वितरीत करणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर अदयावत ठेवण्यात यावे. त्याचप्रमाणे दरमहा होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चाचे विवरणपत्र पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत विभागीय आयुक्त, नाशिक यांनी एकत्रित महसूल व वन विभागास (कार्यासन म-११) न चुकता सादर करावे. दर तीन महिन्यांनी झालेल्या खर्चाची महालेखाकार कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या खर्चाचा ताळमेळ घेऊन त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र या विभागाकडे तात्काळ सादर करावे. वितरीत करण्यात आलेल्या अनुदानातून जर काही रक्कम खर्ची पडणार नसेल तर ती रक्कम विहित वेळेत शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी.

५. नियंत्रक अधिकाऱ्यांनी अनुदान वाटपाची एक प्रत मा. सचिव (मदत व पुनर्वसन) यांना न चुकता सादर करावी. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कोषागार / उपकोषागार यांच्याकडे पाठविण्यात येणाऱ्या देयकासोबत जोडल्या जाणाऱ्या संगणक चिठ्ठीमध्ये गौण / उपशिर्षाच्या संगणक संकेतांकाचा न चुकता उल्लेख करावा, असे आदेश कृपया संबंधित अधिकाऱ्यांना नियंत्रण अधिकाऱ्यांनी दयावेत. तसेच कोषागारातून / उपकोषागारातून आहरीत केलेल्या रकमेचा अहवाल उपयोगिता प्रमाणपत्रासह शासनास सादर करावा.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०६२८१२४८३९५०१९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(राजश्री राऊत)

वित्तीय सल्लागार व सह सचिव

प्रति,

१. मा. मंत्री, (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. राज्यमंत्री, (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. सचिव, (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक
५. जिल्हाधिकारी, जळगांव.
६. संचालक, लेखा व कोषागरे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

७. जिल्हा कोषागार अधिकारी, जळगांव.
८. महालेखापाल १/२(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षण), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
९. वित्त विभाग (अर्थसंकल्प-६/व्यय-९/अर्थोपाय कक्ष /वित्त आयोग कक्ष) मंत्रालय, मुंबई.
१०. कार्यासन अधिकारी ब-१/पीएसी/पीएसी-१ कार्यासने) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
११. अवर सचिव/कार्यासन अधिकारी, कृषि विभाग (१० अ/१३-अ) मंत्रालय, मुंबई,
१२. कार्यासन अधिकारी (म-३), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१३. निवडनस्ती (कार्यासन म-११)